

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु. 8/ 974/2022

दिनांक : 31 /03/2023

सादर


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 56DI021976400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. चंद्रप्रकाश केसरवानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ 671.25 चौ.फुट. असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. जैनुद्दीन उमराहीन अन्सारी/मैनुद्दीन उमराहीन अन्सारी रा. शांती प्रकाश जवळ, गौशाला (पोरशन) साई दृष्टी कॉम्प्लेक्स शॉप नं. 1 उल्हासनगर-5 यांनी दिनांक- 27/03/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300005733) सादर केलेल्या अर्जांन्वये संदर्भित मिळकतीसाठी जैनुद्दीन उमराहीन अन्सारी/मैनुद्दीन उमराहीन अन्सारी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. चंद्रप्रकाश केसरवानी (लिहून देणार) श्री/श्रीम. जैनुद्दीन उमराहीन अन्सारी/मैनुद्दीन उमराहीन अन्सारी (लिहून घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. जी10/267 दिनांक: 21/06/2022)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 6/369 दिनांक: 17/03/2023)
- 4) दिनांक 14/03/2023 रोजीचे दै. वित्तबातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.



लिपिक

विषयवर्षांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 56DI021976400 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. जैनुद्दीन उमराहीन अन्सारी/मैनुद्दीन उमराहीन अन्सारी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(किशोर आईलसिधानी/सुंदर लांडगे)
कर निरीक्षक

क२ निरीक्षक यांच्या अध्यात्मनुसार प्रमाणित
(मनोज गावकरी)
उप कर निर्धारक व संकलक


(जेठारंद करमचंदानी)
कर निर्धारक व संकलक





उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-8/ 974/2022

Date- 31/03/2023

Token No. 41202300005733

Sr. No. 56/1505

To,

SHRI. JAINUDDIN QAMARRUDDIN ANSARI

SHRI. MAINUDDIN QAMARRUDDIN ANSARI

Nr. Shanti Prakash Gaushalla (Portion)

Sai Drushti Complex Shop No. 1

Ulhasnagar-5

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 56/1505 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 27/03/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Chandraprakash Kesarwani** Under Ward No. 56 Property No. **56DI021976400** as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 6/369	Dt: 17/03/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Bittbatmi	No: -----	Dt: 14/03/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: G10/267	Dt: 21/06/2022

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-respresentation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation